



KEMP & COMPANY LTD.

DGP House, 88-C, Old Prabhadevi Road, Mumbai - 400 025, India. • E-mail : kemp-investor-help@vipbags.com
Phone : +91 22 6653 9000 • Fax : +91 22 6653 9089 • CIN : L24239MH1982PLC000047 • Web.: www.kempnco.com

8th August, 2023

Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

BSE Code - 506530

Subject: Submission of Newspaper Publication - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) read with Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement pertaining to the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023, published on 8th August, 2023, in the following newspapers:

1. Business Standard, All editions in English
2. Pratahkal, Mumbai in Marathi

Kindly take the same on your record and display the same on the website of the Stock Exchange.

Thanking you,

Yours faithfully,

For KEMP & COMPANY LTD.

Karan Vijay Kumar
Gudhka

Digitally signed by
Karan Vijay Kumar
Gudhka
Date: 2023.08.08
16:33:35 +05'30'

**Karan Gudhka
Company Secretary**

KEMP & COMPANY LIMITED
Regd. Office: DGP House, 5th Floor, 88-C, Old Prabhadevi Road, Mumbai – 400 205
CIN: L24239MH1982PLC00047
TEL: 022 66539000 FAX: 022 66539089
Email: kemp-investor@kempnco.com WEB: www.kempnco.com

Extract of statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2023

Sr. No.	Particulars	For the Quarter Ended			(₹ in Lakhs)
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	82.29	227.99	80.80	564.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(20.56)	116.53	(26.77)	129.79
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(20.56)	116.53	(26.77)	129.79
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(20.30)	97.77	(21.01)	117.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,283.27	(221.57)	(3,646.61)	(2,730.44)
6	Equity Share Capital	108.02	108.02	108.02	108.02
7	Reserves excluding revaluation reserve as at balance sheet:	-	-	-	24,416.23
8	Basic / Diluted Earning per share	(1.88)	9.05	(1.95)	10.86

NOTES:
1. The above is an extract of detailed format of Quarterly Financials Results filed with BSE Ltd under regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of said quarterly financials results are available on the exchange website www.bseindia.com and on the company's website www.kempnco.com.
2. The Unaudited Financial Results for the Quarter Year Ended 30th June 2023 have been taken on record by Board of Directors at its meeting held on 7th August 2023.

On behalf of Board of Directors for KEMP & COMPANY LTD.
Shalini D. Piramal
Managing Director
D.I.No - 01365328

Place : Mumbai
Dated : 7th August 2023

INDIA GLYCOLS LIMITED
Regd. Office: A-1, Industrial Area, Bazpur Road, Kashipur - 244 713, Distt. Udham Singh Nagar (Uttarakhand)
Phones: +91 5947 269000/269500, Fax: +91 5947 275315/269535
Email: compliance.officer@indiaglycols.com, Website: www.indiaglycols.com • CIN: L24111UR1983PLC009097

Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023 (₹ In Crore, except as stated)

Sl. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED				
		Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)		
1	Total income from operations	1,898.17	1,619.74	1,875.04	6,668.45	1,899.44	1,620.12	1,873.97	6,665.53
2	Profit before Interest, depreciation and Tax (EBDITA)	101.22	100.93	70.43	325.11	105.81	100.48	68.70	319.42
3	Net profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	53.11	45.90	29.90	140.27	57.70	44.33	25.29	125.50
4	Net profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	53.11	45.90	29.90	122.70	57.70	44.33	25.29	153.63
5	Net profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	40.53	40.10	22.81	98.74	51.14	39.84	27.59	141.04
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	40.56	40.41	22.82	99.08	50.96	40.58	27.36	141.44
7	Equity Share Capital	30.96	30.96	30.96	30.96	30.96	30.96	30.96	30.96
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet				1,556.65				1,870.46
9	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualised) - Basic & Diluted (In ₹)	13.09	12.95	7.37	31.89	16.52	12.87	8.91	45.55

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchanges Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indiaglycols.com).

for INDIA GLYCOLS LIMITED
Sd/-
U.S. BHARTIA
Chairman and Managing Director
DIN: 00063091

Place : Noida
Date : 7th August, 2023

SUNDARAM MUTUAL
Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Schemes of Sundaram Mutual Fund

REVISION OF PRODUCT LABELLING ('RISK-O-METER') OF SCHEMES OF SUNDARAM MUTUAL FUND
NOTICE is hereby given to the investors / unit holders that pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020, the Risk-o-meter of the schemes of Sundaram Mutual Fund ("the Fund") shall stand revised as under.

Name of the Scheme	Existing Risk-o-meter (Based on scheme portfolio as on June 30, 2023)	Revised Risk-o-meter (Based on scheme portfolio as on July 31, 2023)
Sundaram Emerging Small Cap - Series VI		
Sundaram Emerging Small Cap - Series VII		
Sundaram Liquid Fund		

Investors are requested to note that, apart from the change in the Risk-o-meters as stated above, there is no other change in the scheme features including nature, investment objective, asset allocation pattern, terms and conditions of the above-mentioned Schemes.

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) to the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd
R Ajith Kumar
Secretary & Compliance Officer

Place: Chennai
Date: August 08, 2023

For more information please contact:
Sundaram Asset Management Company Ltd
(Investment Manager to Sundaram Mutual Fund)
CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office:
1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.
Contact No. (India) 1860 425 7237,
(NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108.
www.sundarammutual.com

Regd. Office:
No. 21, Patullas Road, Chennai 600 002.

Mutual fund investments are subject to market risks, please read all scheme related documents carefully before investing. Returns are not assured or guaranteed.

THE INDIA CEMENTS LIMITED
Registered Office: "Dhun Building", 827, Anna Salai, Chennai 600 002.
Corporate Office: "Coromandel Towers", 93, Santhome High Road, Chennai 600 028.
Website: www.indiacements.co.in Email ID: investor@indiacements.co.in CIN: L26942TN1946PLC000931

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023 (Rs. in Crores)

Sl. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	1399.91	1454.27	5415.08	1443.87	1524.63	5648.25
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(98.91)	(72.01)	(587.36)	(97.22)	(64.27)	(563.94)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(98.91)	(72.01)	(406.91)	(97.22)	(64.27)	(377.77)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(75.27)	76.09	(188.55)	(87.40)	79.98	(126.89)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(74.87)	80.09	(188.22)	(88.55)	84.98	(125.31)
6	Equity Share Capital	309.90	309.90	309.90	309.90	309.90	309.90
7	Other Equity (Reserves)			5288.97			5466.40
8	Earnings Per Share (of Rs 10/-each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (in Rs.): 2. Diluted (in Rs.):	(2.42) (2.42)	2.58 2.58	(6.07) (6.07)	(2.86) (2.86)	2.74 2.74	(4.04) (4.04)

Notes:
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.indiacements.co.in).

for THE INDIA CEMENTS LIMITED
N.SRINIVASAN
Vice Chairman & Managing Director

Place : Chennai
Date : 07.08.2023

JAMES WARREN TEA LIMITED
CIN : L15491AS2009PLC009345
Registered Office: Dhoadam Tea Estate, P.O. Borahapjan, Dist. Tinsukia, Assam 786150.
Corporate Office: Aspirations Village, 12, Pretoria Street, Kolkata 700071, Tel: 91-33-40341000, Fax: 91-33-40341015, E-mail: sec@jwrl.in, Website: www.jameswarrenteate.com, Contact Person: Ajayshi Mundhra, Company Secretary and Compliance Officer

POST BUYBACK ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF JAMES WARREN TEA LIMITED ("THE COMPANY")
This Post Buyback Announcement ("Post Buyback PA") regarding completion of the Buyback by the Company of its fully paid-up Equity Shares of face value of ₹ 10 each ("the Equity Shares") from the shareholders/beneficial owners of the Company ("Shareholders") is being published pursuant to Regulation 24(v) of the Securities and Exchange Board of India (Buyback of Securities) Regulations, 2018, as amended (the "SEBI Buyback Regulations").
The Advertisement shall be read in conjunction with the public announcement dated Friday, July 07, 2023 (the "Public Announcement") and the Letter of Offer dated Thursday, July 20, 2023 (the "Letter of Offer"), issued in connection with the Buyback.
Unless specifically defined herein, capitalized terms and abbreviations used herein shall have the meaning ascribed to such terms in the Public Announcement and the Letter of Offer.

1. THE BUYBACK
a. The Company had announced a Buyback upto 7,00,000 (Seven Lakhs Only) fully paid-up Equity Shares of face value of ₹ 10 each ("Equity Shares") representing 15.91% of the total number of Equity Shares in the paid-up equity share capital of the Company, on a proportionate basis from all eligible shareholders as on the record date, i.e., Tuesday, July 18, 2023 through the tender offer process using stock exchange mechanism at a price of ₹ 250.00 (Rupees Two Hundred Fifty Only) per fully paid-up Equity Share for an aggregate maximum of ₹ 17,50,00,000 (Rupees Seventeen Crores Fifty Lakhs Only) excluding the transaction costs ("the Buyback Offer Size"). The Buyback Offer Size constitutes 24.61% of the aggregate of the Company's paid-up capital and free reserves as per the audited financial statements of the Company as on March 31, 2023 on a stand-alone basis.
b. The Buyback has been undertaken in accordance with circular no. CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 and circular no. CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), which prescribes mechanism for acquisition of shares through stock exchange.
c. The tendering period for the Buyback was opened on Monday, July 24, 2023 and closed on Friday, July 28, 2023.

2. DETAILS OF THE BUYBACK
a. The total number of Equity Shares bought by the Company in the Buyback were 7,00,000 Equity Shares, at a price of ₹ 250.00 per Equity Share.
b. The total amount utilized by the Company to ₹ 17,50,00,000 (Rupees Seventeen Crores Fifty Lakhs Only) excluding transaction costs.
c. The Registrar to the Buyback, M. Maheshwari Datamatics Private Limited considered a total of 346 valid bids for 34,48,884 Equity Shares in response to the Buyback, which is approximately 4.78 times the maximum number of Equity Shares proposed to be Bought Back. The details of Valid Applications considered by the Registrar to the Buyback are as follows:

Category of Shareholders	No. of Equity Shares reserved in the Buyback	Total No. of bids received	No. of Valid Bids*	Total No. of Equity Shares Tendered	No. of times (total valid Equity Shares received to the total No. of Equity Shares proposed to be Bought Back)	Total No. of Equity Shares Bought Back**
Small Shareholder	1,15,215	328	327	1,15,711	0.17	1,15,215
General	5,84,785	19	19	32,29,173	4.61	5,84,785
Not in master file*	-	1	-	15	-	-
Excess Bids	-	-	-	250	-	-
Total	7,00,000	347	346	33,45,149	4.78	7,00,000

* [1] Bid for 115 Equity Shares were not considered since they were not shareholders as on Record Date.
** Excess orders bid by 171 Shareholders for 220 Equity Shares under general category, which were over and above their shareholding as on the record date hence such equity shares have not been considered for acceptance.
d. All valid applications were considered for the purpose of Acceptance in accordance with the SEBI Buyback Regulations and the Letter of Offer. The communication of acceptance/rejection was dispatched by the Registrar to the Buyback to the Shareholder, on Monday, August 07, 2023.
e. The Settlement of all valid bids has been completed by the Clearing Corporation of BSE Limited on Friday, August 04, 2023. The funds in respect of accepted Equity Shares were paid out to the respective seller members / custodians. If bank account details of any Eligible Shareholder holding Shares in dematerialized form are not available or if the fund transfer instruction is rejected by the Reserve Bank of India or relevant Bank, due to any reasons, then the amount payable to the Eligible Shareholders will be transferred to the concerned Shareholder Broker for onward transfer to such Eligible Shareholder holding Shares in dematerialized form.
f. Demat Shares accepted under the Buyback were transferred to the Company Demat Account on Friday, August 04, 2023. The unaccepted Demat Shares have been unblocked in the account of respective Eligible Shareholders by Clearing Corporation of BSE Limited on Friday, August 04, 2023.
g. The extinguishment of 7,00,000 Equity Shares accepted under the Buyback is currently under process and shall be completed by Monday, August 14, 2023 in accordance with SEBI Buyback Regulations.

3. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN
a. The Capital Structure of the Company, pre and post Buyback, are as under:

Particulars	Pre-Buyback		Post-Buyback*	
	Number of Shares	Amount (Rs. in Lakhs)	Number of Shares	Amount (Rs. in Lakhs)
Authorized Capital				
Equity Share of Face value of Rs. 10 each	1,30,00,000	1,300.00	1,30,00,000	1,300.00
Issued, Subscribed and Paid-up Equity Shares Capital				
Equity Share of Face value of Rs. 10 each	44,00,000	440.00	37,00,000	370.00

* Subject to extinguishment of 7,00,000 Equity Shares
b. Details of the Shareholder from whom Equity Shares exceeding 1% (of the total Equity Shares Bought Back) have been accepted under the Buyback are as mentioned below:

Sl. No.	Name of the Shareholder	No. of Equity Shares accepted under Buyback	Equity Shares accepted as a % of Equity Shares Bought Back	Equity Shares accepted as a % of total post Buyback
1	Ashdene Investments Limited	2,74,254	39.18	7.41
2	ISS Enterprises Limited	2,43,307	34.76	6.58
3	Maygrove Investments Limited	42,603	6.09	1.15
4	Ravira Developers Limited	2,248	1.04	0.20

* Subject to extinguishment of 7,00,000 Equity Shares
c. The Shareholding pattern of the Company before the Buyback, i.e., as on the record date i.e., Tuesday, July 18, 2023 and after the Buyback, are as follows:

Particulars	Pre-Buyback		Post-Buyback*	
	Number of Shares	% of Shareholding	Number of Shares	% of Shareholding
Promoter and persons acting in concert (collectively "the Promoters")	30,85,585	70.42	25,38,421	68.60
Foreign Investors (Including Non-Resident Indians, Foreign Nationals, FII and Foreign Mutual funds)	14,778	0.34	17,993	0.49
Financial Institutions/Banks & Mutual Funds promoted by Banks/Institutions	257	0.01	257	0.01
Others (Public, Public Bodies Corporate etc.)	12,86,380	29.23	11,43,329	30.90
Total	44,00,000	100.00	37,00,000	100.00

* Subject to extinguishment of 7,00,000 Equity Shares
4. MANAGER TO THE BUYBACK
FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED (Formerly known as Fedex Securities Limited)
8, 3rd Floor, Jay Chambers, Dayaldas Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, Maharashtra, India, Tel No: +91 81049 85249, E-mail: m@fedsec.in, Website: www.fedsec.in, SEBI Registration Number: INM000010161, Contact Person: Saipjan Sanghvi

5. DIRECTORS RESPONSIBILITY
As per Regulation 24(v)(ii) of the SEBI Buyback Regulations, the Board of Director of the Company shall be fully and finally responsible for all the information contained in this Post Buyback Public Announcement and confirms that it contains true, factual and material information and does not contain any misleading information.
For and on behalf of the Board of James Warren Tea Limited

Sd/-	Sd/-	Sd/-
Sandip Das, Whole Time Director, DIN: 07979791	Arup Kumar Chowdhuri, Independent Director, DIN: 00997826	Ajayshi Mundhra, Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata
Date: August 07, 2023

IIFL SECURITIES
IIFL Securities Limited
CIN: L99999MH1996PLC132983
Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604
Tel: (91-22) 41035000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: secretarial@iifl.com • Website: www.iiflsecurities.com

NOTICE OF 28TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday, August 31, 2023 at 11.00 a.m. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")** without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules made thereunder read with MCA General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No 02/2022 dated May 05, 2022 and Circular No 10/2022 dated December 28, 2022 (Collectively referred as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 (Collectively referred as "SEBI Circulars"), to transact the business, as set out in the Notice convening the 28th AGM.

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, electronic copies of the Notice of 28th AGM and the Annual Report for FY 2022-23 will be sent to all members whose email addresses are registered with the Company/Registrars & Transfer Agent (RTA)/Depository.

Members who have not registered their email addresses may provide their email address to Company's RTA at the weblink https://linkintime.co.in/emailreg/email_register.html to obtain the Notice of e-AGM, Annual Report and the instructions for participating in the e-AGM/e-voting along with the User Id and Password. In case of any queries, shareholder may write an email to rtm.helpdesk@linkintime.co.in. The Notice of 28th AGM and the Annual Report for FY 2022-23 will also be made available on the Company's website, i.e. www.iiflsecurities.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The AGM Notice will also be disseminated on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (agency for providing the remote e-voting/e-voting facility during AGM) i.e. www.evotingindia.com

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 25, 2023 to Thursday, August 31, 2023 (both days inclusive) for the purpose of ensuring AGM.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the 28th AGM and in particular, instructions for joining the AGM, manner for casting vote through remote e-voting/evoting during AGM.

For IIFL Securities Limited
Sd/-
Meghal Shah
Company Secretary

Date: August 07, 2023
Place: Mumbai

